

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य
योजनेंतर्गत अटी व शर्ती मध्ये सुधारणा
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: मचिअ-२०१२/प्र.क्र.१४१/सां.का.-१.
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १५ ऑक्टोबर, २०२४.

वाचा : १) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र. मचिअ-२०१२/प्र.क्र.१४१/
सां.का.१, दि.३० ऑक्टोबर, २०१३
२) सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास
महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे दि.११ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र

प्रस्तावना:

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याकरीता उपनिर्दिष्ट १ अन्वये सुधारित
योजनेस मान्यता देण्यात आली होती. सदर शासन निर्णयाच्या परिशिष्ट “अ” मधील अनुक्रमांक ३ वरील
बाब, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय

संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयातील परिशिष्ट मधील “अ” अनुक्रमांक ३ वरील खालील
बाब वगळण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

“३) अर्जदार निर्मात्याने व निर्मिती संस्थेने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य असल्याचे
प्रमाणपत्र सादर करणे बंधकारक राहिल.”

०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४१०१५१६५५३२६३२३ असा आहे. हा शासन निर्णय
डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अनिरुद्ध सू. देशपांडे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित,
मुंबई.
४. उप सचिव (सां.का.१), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. निवडनस्ती.